

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना - १९८२  
बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणित्तीय तक्ते  
दि.१ जानेवारी, २०२१ ते दि. ३१ डिसेंबर, २०२१ या  
कालावधीकरीता.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: गवियो- २०२१/प्र.क्र.०१/विमा प्रशासन

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: १९ मार्च, २०२१

### वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: डीओआय २०८१/४७०१/एडीएम-५, दि.२६ एप्रिल, १९८२.
- २) शासन निर्णय क्रमांक: गवियो १०८९/प्र.क्र.६६४/८९/विमा, दि.०८ जानेवारी, १९९०.
- ३) शासन निर्णय क्रमांक: गवियो १००९/प्र.क्र.५८/वर्गणी/विमा प्रशा, दि.०२ ऑगस्ट, २०१०.
- ४) शासन निर्णय क्रमांक: गवियो-२०१३/प्र.क्र.४१/विमा प्रशासन, दि.८ मे, २०१३
- ५) शासन निर्णय क्रमांक: गवियो-२०१५/प्र.क्र.४७/विमा प्रशासन दि.३० जानेवारी, २०१६.
- ६) शासन निर्णय क्रमांक: गवियो-२०२०/प्र.क्र.१/विमा प्रशासन, दि.२८ फेब्रुवारी, २०२०
- ७) संचालक, लेखा व कोषागारे यांचे क्र.संलेको/गवियो /२०२१/ परिगणित्तीय तक्ते/३६/ १३८४  
दि.१२ मार्च, २०२१ चे पत्र व सहपत्र.

### प्रस्तावना :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२० या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणित्तीय तक्ता संदर्भाधीन क्र.५ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता. त्याप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२१ ते माहे डिसेंबर, २०२१ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणित्तीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते.

### शासन निर्णय :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणित्तीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी.

२. मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२१ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी.

३. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या परिच्छेद ८.४ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.१ जानेवारी, २०२१ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यांत आले आहे. राज्य

शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दराने कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी. सोबतचा परिगणतीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे संचालनालयाचे पत्र क्र.संलेको/गवियो/२०२१/परिगणतीय तक्ते/३६/ १३८४, दिनांक १२ मार्च, २०२१ अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०३१९१५५२३१२६०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( वि.रं.दहिफळे )  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) राज्यपालांचे सचिव.
- २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
- ३) वित्तमंत्र्यांचे सचिव/ प्रधान सचिव.
- ४) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
- ५) सर्व विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ६) सर्व संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ७) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई.
- ८) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२ महाराष्ट्र, नागपूर.
- ९) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र, मुंबई.
- १०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२ महाराष्ट्र, नागपूर.
- ११) महालेखापाल (लेखापरीक्षा-३), महाराष्ट्र, मुंबई.
- १२) महालेखापाल, स्थानिक संस्था, लेखापरीक्षा व लेखे, मुंबई.
- १३) वरिष्ठ महालेखापाल, स्थानिक संस्था (लेखा परीक्षा व लेखे), नागपूर.
- १४) अ.मु.स. (वित्त) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
- १५) प्र.स. (व्यय) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
- १६) प्र.स. (ले. व को.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
- १७) प्र.स. ( वि.सु.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
- १८) बहुजन समाज पार्टी १, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१.
- १९) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरेक नं.१ योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-२०.
- २०) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
- २१) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३

- २२) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-२५
- २३) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री-प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-२१.
- २४) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८.
- २५) मंत्रालयातील सर्व विभाग
- २६) सर्व विभागीय आयुक्त
- २७) सर्व जिल्हाधिकारी
- २८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी
- ३०) मंत्रालयातील सर्व विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
- ३१) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
- ३२) सचिव, राज्य निवडणूक आयोग.
- ३३) \*प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा,) मुंबई
- ३४) \*प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा,) मुंबई
- ३५) आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई
- ३६) सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई
- ३७) महासंचालक, यशदा, पुणे
- ३८) \*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- ३९) \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई
- ४०) \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ४१) \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- ४२) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- ४३) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती
- ४४) संचालक, विमा संचालनालय, मुंबई
- ४५) संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
- ४६) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
- ४७) सह संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती विभाग.
- ४८) अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ४९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ५०) संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई /जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई
- ५१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ५२) सर्व उप कोषागार अधिकारी
- ५३) सर्व कृषी विद्यापीठे व इतर विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य
- ५४) प्र.कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे, केंगाव, सोलापूर-४१३ २५५
- ५५) वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ५६) निवड नस्ती, विमा प्रशासन कार्यासन, वित्त विभाग

\*पत्राद्वारे.

**वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: गवियो-२०२१/प्र.क्र.०१/विमा प्रशासन, दि.१९ मार्च, २०२१ सोबतचा तक्ता**  
**मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा ई.कारणांमुळे दि.१ जानेवारी,२०२१ ते दि.३१ डिसेंबर,२०२१ या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या, रु.६०/- प्रमाणे**  
**अंशदान करणाऱ्या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधी व्याजासह एकूण देय होणारी रक्कम दर्शविणारा तक्ता.**

योजनेच्या सदस्यत्वाचा दिनांक	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एप्रिल	मे	जून	जुलै	ऑगस्ट	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर
०१-०५-१९८२	५१२५४	५१५९७	५१९४३	५२२९०	५२६४०	५२९९१	५३३४५	५३७०१	५४०५९	५४४१९	५४७८१	५५१४५
०१-०५-१९८३	४७७५१	४८०७४	४८३९९	४८७२६	४९०५४	४९३८५	४९७१७	५००५२	५०३८८	५०७२६	५१०६७	५१४०९
०१-०५-१९८४	४४६४०	४४९४५	४५२५१	४५५५९	४५८६९	४६१८१	४६४९५	४६८१०	४७१२७	४७४४७	४७७६८	४८०९१
०१-०५-१९८५	४१७४४	४२०३२	४२३२१	४२६१२	४२९०५	४३१९९	४३४९५	४३७९३	४४०९२	४४३९४	४४६९७	४५००२
०१-०५-१९८६	३९१४२	३९४१४	३९६८८	३९९६३	४०२४०	४०५१९	४०७९९	४१०८१	४१३६५	४१६५०	४१९३७	४२२२६
०१-०५-१९८७	३६८१३	३७०७२	३७३३२	३७५९४	३७८५७	३८१२१	३८३८८	३८६५५	३८९२५	३९१९६	३९४६८	३९७४२
०१-०५-१९८८	३४७३९	३४९८६	३५२३३	३५४८३	३५७३३	३५९८६	३६२३९	३६४९४	३६७५१	३७००९	३७२६९	३७५३०
०१-०५-१९८९	३२८६१	३३०९६	३३३३३	३३५७१	३३८१०	३४०५१	३४२९४	३४५३७	३४७८२	३५०२९	३५२७७	३५५२७
०१-०१-१९९०	३१७२६	३१९५५	३२१८५	३२४१६	३२६४९	३२८८३	३३११८	३३३५५	३३५९३	३३८३३	३४०७४	३४३१६
०१-०१-१९९१	२९४१२	२९६२७	२९८४४	३००६१	३०२८०	३०५००	३०७२१	३०९४४	३११६८	३१३९४	३१६२०	३१८४८
०१-०१-१९९२	२७३५७	२७५५९	२७७६४	२७९६९	२८१७५	२८३८३	२८५९२	२८८०२	२९०१४	२९२२६	२९४४०	२९६५५
०१-०१-१९९३	२५५३०	२५७२२	२५९१५	२६११०	२६३०५	२६५०२	२६७००	२६८९९	२७०९९	२७३०१	२७५०३	२७७०७
०१-०१-१९९४	२३९०७	२४०९०	२४२७३	२४४५८	२४६४४	२४८३१	२५०१९	२५२०८	२५३९९	२५५९०	२५७८२	२५९७६
०१-०१-१९९५	२२४६५	२२६३९	२२८१५	२२९९१	२३१६८	२३३४६	२३५२६	२३७०६	२३८८७	२४०७०	२४२५४	२४४३८
०१-०१-१९९६	२११८४	२१३५१	२१५१८	२१६८७	२१८५७	२२०२७	२२१९९	२२३७१	२२५४५	२२७१९	२२८९५	२३०७२
०१-०१-१९९७	२००४६	२०२०६	२०३६७	२०५२९	२०६९१	२०८५५	२१०२०	२११८५	२१३५२	२१५२०	२१६८८	२१८५८
०१-०१-१९९८	१९०३५	१९१८९	१९३४४	१९४९९	१९६५६	१९८१४	१९९७२	२०१३२	२०२९२	२०४५३	२०६१६	२०७७९
०१-०१-१९९९	१८१३६	१८२८५	१८४३४	१८५८५	१८७३६	१८८८८	१९०४१	१९१९५	१९३५०	१९५०६	१९६६३	१९८२१

